

Date: 14.11.2024

To, **BSE Limited**

The Compliance Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 531592

Subject: Newspaper publication of Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024.

Dear Sir/Madam,

With reference to the above captioned subject and pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith a copy of extract of the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2024, published in the following newspapers viz. Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on 14th November, 2024.


You are requested to take the aforesaid information on your record.

Thanking you,

Yours faithfully,


For and behalf of the Board of Director of, **Genpharmasec Limited**

Digitally signed by SOHAN SOHAN CHATURVEDI CHATURVEDI Date: 2024.11.14 10:49:27 +05'30'



Encl:- As Above









Unihealth Achieves 5 Crore Net Profit with 23% Growth

Limited (NSE - UNIHEALTH), a with 200 commissioned beds across its tertiary care hospitals in Uganda and Nigeria, and a service portfolio includes pharmaceutical FY25.

Mumbai: UniHealth Consultancy distribution, medical value travel and healthcare consultancy global healthcare service provider services in India and across multiple geographies in Africa and Middle East, announced its Unaudited Financial Results for H1

Key Financial Highlights

- Total Income of 25.26 Cr, YoY growth of 10.55%
- EBITDA of 9.41 Cr, YoY growth of 20.03%
- EBITDA Margin (%) of 37.25%, YoY growth of 294 Bps
- Net Profit of 5.23 Cr, YoY growth of 23.19%

of

Net Profit Margin (%) of 20.69%, YoY growth of 213 Bps

of the total revenue, India contributed Rs. 3.95 crore, accounting for approximately 15.64%. Uganda contributed the largest share with Rs. 18.32 crore, representing about 72.53%. Nigeria contributed Rs. 2.11 crore (8.35%), followed by U.A.E with Rs. 0.42 crore (1.66%) and Tanzania with Rs. 0.46 crore (1.82%).Commenting the performance, on Akshay Parmar, Dr. Founder 84 Managing UniHealth Director of Consultancy said, " Our

H1 FY25 performance demonstrates the significant strides we've made in expanding our healthcare footprint and enhancing our service capabilities. The notable growth in income and profitability reflects commitment to our high-quality delivering healthcare solutions to our communities. The year-on-year gains in

EBITDA and PAT margins

underscore the strength

scalable approach. The

our

efficiencies

operational

and

rebranding to UniHealth Hospitals Limited marks an important evolution in our focus toward hospitalbased care, further establishing our position in the healthcare sector. A key milestone this half has been securing a majority stake in UMC Global Health Limited, increasing our shareholding to 51% and bringing it under our full operational umbrella as a subsidiary. This strategic move not only enhances our capabilities but also aligns with our broader growth strategy.

Dhruv Consultancy Reports Impressive 53% Surge In H1 FY25 Revenue

Speaking on the financial performance, Mrs. Tanvi Dandawate Auti, Managing Director of Dhruv Consultancy Services Limited Said, "We are experiencing strong revenue momentum, fuelled by a robust order book. For H1 FY25, our revenue reflected an impressive 53% year-on-year growth. Although initial mobilization expenses for projects have influenced profitability, we anticipate these impacts to stabilize over FY25 as we drive operational efficiencies that will enhance our bottom line. We are pleased to announce an interim dividend of 0.10 per equity share for FY24-25. Additionally, we have granted 4,66,600 Employee Stock Options at an exercise price of 72 per share, reflecting our dedication to fostering a culture of ownership and empowering our team to share in our success. We successfully completed a preferential allotment of 30,77,800 equity shares at 108 per share, raising 33.24 Cr. Our recent contract

wins underscore our expertise in critical infrastructure projects. These include a 5.7 Cr contract from the Gujarat State Road Development Corporation Limited for consultancy services. In a milestone achievement, we secured our first international contract in Mozambique, valued at \$500,000. This marks our entry into the global arena and is a key step in our strategy to expand our footprint, starting with opportunities in Africa. As of September 2024, our order book stands at 666.90 Cr, with 301.30 Cr worth of unexecuted order book.

> Key Financial Highlights (Standalone): Q2 FY25

Total Revenue of 32.92 Cr, YoY growth 42.88% EBITDA of 3.95 Cr EBITDA Margin of 12.00% Net Profit of 1.89 Cr Net Profit Margin of 5.73% Diluted EPS of 1.17

GSB FINANCE LTD.

CIN:L99999MH2001PLC134193 REGD.OFFICE 815 STOCK EXCHANGE TOWER DALAL STREET MUMBAI -400 001 TEL:NO.2265 7084 / 7185 FAX NO.22651814 Extract of Audited Financial Results for the Quarter and Half Year ended on 30th September, 2024

Sr.	Particulars		Quarter end	ed	Six Month ended		Year ended 31.03.2024
No.	i minaniaia	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	Audited
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period	74.36	32.43	198.07	106.79	234.29	368.23
3	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	55.00	23.36	168.16	78.36	180.31	160.16
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	55.00	23.36	168.16	78.36	180.31	160.16
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	51.80	17.29	150.46	69.09	159.45	106.95
1	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	51.80	17.29	150.46	69.09	159,45	106.95
7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)	600.00	600.00	600.00	600.00	600.00	600.00
. I	as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each)						608.95
3	(for continuing and discontinued operations) Basic EPS	0.86	0.29	2.51	1.15	2.66	1.78
	- Diluted EPS	0.86	0.29	5775.0	1.15	2.66	(055)2

"The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half year ended on 30 September 2024 filed with Stock Exchanges under Regulation 22 of SEBI (Listing Obligations and Disclosure Regularements) Regulations 2015. The full format of the quarterly financial results is available on the website of the Company: www.gsbgroup.co.in and company. the website of the BSE Ltd.: www.bseindia.com.

"The above audited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors their meeting held on 13 November 2024." By order of the Board of Directors

For GSB Finance Ltd Ramakant S.Bivani Managing Directo

DIN: 00523178

Place: Mumbai Date: 13-11-2024

Diluted :

PREMCO GLOBAL LTD. Reg Office: Urmi Estate, Tower A, 11th Floor, 95-Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W) Mumbai 400013 CIN: L18100MH1986PLC040911 CODE: 530331

			STANDALONE				CONSOLIDATED			
Sr.	Particulars	Qua	Quarter Ended Vear		Year ended	Quarter Ended			Year Ended	
N		30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited		30.06.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited	
1.	Total Income From Operations (Net)	1,484.32	1,735.77	1,702.97	6,363.02	2,597.21	2,721.34	2,400.55	9,788.18	
2.	Net Profit / (Loss) for the period before tax after Extraordinary activities	17.63	116.83	204.68	739.24	222.86	352.42	271.35	1,285.73	
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	20.58	118.30	165.27	584.76	178.79	298.86	212.77	1,023.56	
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	22.19	118.09	163.79	580.81	180.40	298.65	211.29	1,019.61	
5.	Equity Share Capital	330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48	
6.	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet)									
7.	Earning per share (of Rs 10 each) (for continuing operations) (in Rs)		-		7,293.83		•	570-753	10,954.79	
	Basic:	0.62	3.58	5.00	17.69	5.41	9.04	6.44	30.97	

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th SEPTEMBER, 2024.

Note: .The above is an extract of the detailed format of financial Results for the Quarter Ended on 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial Results for the Quarter Ended on 30th September 2024 along with Explanatory Notes is available on the stock Exchange website. (www.bseindia.com) and Company website (www.premcoglobal.com). The results have been subjected to a Limited Review utory Auditors of the Company.

3.58 5.00 17.69 5.41 9.04 6.44

2. The Audit Committee has reviewed these results and the Board of Directors have approved the results at their meeting held on 12th

3.The Board of Directors of the Company Approved Special Dividend of Rs. 39/- per share of Rs. 10 each (390%) for Financial Yea By order of the board

Ashok B. Harjani Managing Director DIN - 00725890 Place: Mumbai Date: 12th November 2024

NOTIGE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of HINDUSTAN ZINC LIMITED having its Registered Office at Yashad Bhawan, Udaipur, Rajasthan, 313004, registered in the name of the following shareholder/s have been lost by them. Name of Shareholders Folio No. Certificate Nos. Distincive Nos. MURLIDHAR ODHRANI 1487716546-1487721548 10000 1844 PADMA ODHRANI

The Public are hereby cautioned against purchasing of dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Ltd, Selenium Tower B, Plot 31-32, Financia District, Nanakramguda, Serilingampally, Rangareddi, Hyderabad, Telangana, 500032 TEL: 040 - 67161591 / 18003094001 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplica share certificate/s. Name of Shareholders

MURLIDHAR ODHRANI & PADMA ODHRANI

EMERALD

EMERALD LEISURES LIMITED

CIN:L74900MH1948PLC006791 Address: Plot No.366/15, Club Emerald Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai, Maharashtra, 400071 Email id: info@clubemerald.in; website: www.clubemerald.in (Extract of Un-audited Financial Result for the Quarter ended 30th September 2024)

		Q	uarter Ended	į.	Half Yea	ır Ended	Year Ended
SL No.	Particulars	30.09.2024 Unaudited	U.S			30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited
1	Total income from operations	310.21	364.35	321.12	674.56	725.87	1659.31
2	Total Expenses	625.59	642.86	598.25	1268.45	1234.74	2632.47
3	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	-315.39	-278.51	-277.13	-593.89	-508.87	-973.16
4	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	-315.39	-278.51	-277.13	-593.89	-508.87	-973.16
5	Net Profit/ (Loss) after Tax	-315.39	-278.51	-277.13	-593.89	-508.87	-973.16
6	Total Comprehensive Income	-315.39	-278.51	-277.13	-593.89	-508.87	-969.99
7	Equity Share Capital (F.V @5/-)	250.31	250.31	250.31	250.31	250.31	250.31
8	Earning Per Share Basic	-6.30	-5.56	-5.54	-11.86	-10.16	-19.44
	Diluted	-6.30	-5.56	-5.54	-11.86	-10.16	-19.44

Note: The above is an extract of the detailed format of Quarter ended September 30th , 2024 Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure reuirements) Regulations, 2015. The above financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 13th November 2024

> For Emerald Leisures Limited SD/ Rajesh Loya Whole Time Directo

Place: Mumbai Date: 13th November 2024

GENPHARMASEC LIMITED

Address: Office No. 104 & 105 1st Floor Gundecha Industrial Premises Co-op Soc. Ltd. Akurli Road Kandivali East Mumbai MH 400101 IN CIN: L24231MH1992PLC323914 Email Id: compliance@genpharmasec.com Website: www.genpharmasec.com (M):- 8655550242

Extract of Consolidated Unaudited Financial Results For the Quarter & Half year ended 30th September 2024.

		Consolidated (Amount In Lakhs)							
S	V200200000	C	uarter ende	d	Six Mont	hs Ended	Year Ended		
No.	Particulars	30-06-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024		
			Un-Audited		Un-A	udited	Audited		
1	Total Income from Operations	678.04	576.25	801.09	1,254.14	1,408.68	3,106.16		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	50.47	51.11	4.54	101.44	11.00	25.06		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	50.47	51.11	4.54	101.44	11.00	25.06		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	70.37	33.00	0.79	103.22	3.41	(16.93)		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	55.18	55.42	(2.66)	110.46	78.29	(89.97)		
6	Equity Share Capital	5,537.20	5,537.20	2,768.60	5,537.20	2,768.60	5,537.20		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.		-		-		902.35		
8	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -								
	1. Basic:	0.01	0.01	0.00	0.02	0.00	(0.00)		
	2. Diluted:	0.01	0.01	0.00	0.02	0.00	(0.00)		
Not	es:1 Additional Information on Standa	lone Financ	ial Results	Pursuants	to Reg. 47(1)(b)			
1	Total Income from Operations	662.77	588.08	801.09	1,250.85	1,408.68	3,112.33		
2	Net Profit / (Loss) for the period before tax	103.13	73.20	4.54	176.33	11.00	46.66		
3	Net Profit / (Loss) for the period after tax	99.77	58.87	0.79	158.64	3.41	4.62		

a) The above is an extract of the detailed format of Quterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.genpharma For and on behalf of

Mr. Sohan Chatu n Chaturvedi WTD & CFO DIN-09629728

Date: 12.11.2024

OICICI Home Finance Corporate Office: ICICI Home Finance Company Limited ICICI HFC Tower, Andheri - Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059, India

Branch Office: ICICI Home Finance Company Ltd. Office No. 103/A, 1st floor, Parich Commercial Center, Premium Park, Agashi road, Virar (West), Dist. Palghar-401303 Notice for sale of immovable assets through Private Treaty Sale Notice for Sale of Immovable Assets through Private Treaty under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 8(8)/r/w Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (CICI Home Finance Company Limited (ICICI HFC) conducted severale-Auctions for the sale of the mortgaged property mentioned below, however, all such e-Auctions failed. Now, an interested buyer has approached ICICI HFC with an offer to purchase the said property for an amount of Rs. 18,80,000/-Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below-described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of ICICI Home Finance Company Ltd., will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", by way of Private Treaty see the hirth profit of Icici Home Finance Company Ltd., will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", by way of Private Treaty

Sr. No.		Details of the Securedasset(s) with known encumbrances, if any	Out-	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of Auction	One Day Before Auction Date	Sarfaesi Stage
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)	(H)	(1)
1.	Ikrar Khan (Borrower) Shabana Ikrar Khan (Co-Borrower)	Flat No. 1206, 12th Floor, Wing B, Building No. 11, Hyde Park of the seld complex, Vinay Unique Gardens situated at Suvey No. 93, Hissa No. 1 to 8, Survey No. 96, Hissa No. 1, 2, 7A, & B of Village Dongre, Sector 2 Chilphal Dongre Road, Vigra West 401, 303	Rs. 36,93, 635.52/- October	Rs. 18,00, 000/- Rs. 1,80,	November 19, 2024 11:00 AM 03:00 PM	29, 2024 02:00 PM	hefore	Physical Possession

LHBCV00001301307 Sector 2, Chikhal Dongre Road, Virar West - 401 303 18, 2024 0000/The online auction will be conducted on website (URL Link-https://assets.matexauctions.com) of our auction agency Matex Net Pvt Ltd. The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) RTGS/ Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Home Finance Company Limited, Branch Office Address Mentioned on top of the articleon or before November 28, 2024 before 04:00 PM. The Prospective Bidder(s) must also submit a signed copy of the Registration Form & Bid Terms and Conditions form at ICICI Home Finance Company Limited, Branch Office Address mentioned on top of the articleon or before November 28, 2024 before 05:00 PM. Earnest Money Deposit Demand Draft (DD) should be from a Nationalized/Scheduled Bank in favor of "ICICI Home Finance Company Ltd. – Auction" payable atthebranch office address mentioned on top of the article.

The general public is requested to submit their bids higher than the amount being offered by the interested buyer mentioned above. It is hereby informed that in case no bids higher than the amount being offered by the attrementioned interested buyer is received by ICICI HFC, the mortgaged property shall be sold to the said interested buyer as par Rule 8(8) r/w Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the sale or submission of bids, kindly contact ICICI Home Finance Company Limited on 9920807300.

The Authorized Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons.

For detailed terms and conditions of the sale, please visit https://www.lclcl.htc.com

Date: November 14, 2024,

Authorized Officer, "[CICI Home Finance Company Limited"]

Authorized Officer, "ICICI Home Finance Company Limited" CIN Number U65922MH1999PLC120106

GSL SECURITIES LIMITED

CIN: L65990MH1994PLC077417

Regd. Office: 1/25 & 1/26, Tardeo Airconditioned Market Society, Tardeo Road, Mumbai - 400 034 Tel No: 022-23516166 | Email: gslsecuritiesItd@gmail.com | Website: www.gslsecurities.com **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE PERIOD ENDED 30TH SEPTEMBER, 2024

	200 00 10		Quarter ended		Half yea	er ended	Year ended
	Particulars	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2021 Unaudited	31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	0.00	0.00	8.25	0.00	14.41	18.71
2	Other Income	0.16	1.51	0.24	1.67	0.24	64.89
3	Net Profit / (Loss) for the period (before	52556	508835		33533	2.5501-70	12001963
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-4.58	-7.87	2.81	-12.45	0.06	55.21
4	Net Profit / (Loss) for the period before						
	tax (after Exceptional and/or						
	Extraordinary items)	-4.58	-7.87	2.81	-12.45	0.06	55.21
5	Net Profit / (Loss) for the period after						
	tax (after Exceptional and/or	5200045		220.000	00000000	2000000	5655614306
-0.0	Extraordinary items)	-4.58	-7.88	2.80	-12.46	0.05	46.58
6	Total Comprehensive Income for the		54766.2	52053	Decima		
	period [Comprising Profit / (Loss) for the						
	period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)]	1.29	1.12	6.95	2.41	23.57	25.42
7	Equity share capital	325.00	325.00	325.00	325.00	325.00	325.00
8	Reserves (excluding Revaluation Reserve as	55/5250005	10000000	320047354	00000000	20000000	10000000
	shown in the Balance sheet of previous year)	246.18	244.89	241.92	246.18	241.92	243.77
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	6330745000-1	1000000000	4500000000	0.0000000000000000000000000000000000000	1912500000	
	(for continuing and discontinued operations)	10000000	220000	7.470000	0.0000		29/2009/0
	(a) Basic	-0.14	-0.24	0.09	-0.38	0.00	1.43
	(b) Diluted	-0.14	-0.24	0.09	-0.38	0.00	1.43

Notes:

Place: Mumbai

Date: 13.11.2024

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange

website: www.bseindia.com and on the company website: www.gslsecurities.com The above unaudited results were taken on record by the Board of Directors of the company in its meeting held on 13th November, 2024.

2) No provision for Income Tax for the current period has been made as the same is not required. 3) Provision for Deferred Tax has been made on the timing difference on account of depreciation on Fixed Assets 1) The Company operates in only one segment (i.e financial activities)

For GSL Securities Ltd. 5) Figures for the previous period are regrouped / rearranged whereever necessary

Sd/-S.K. Bagrodia DIN:00246168

(Rs in Lac

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the general Public on behalf of my clients Mr. Lau

Madhukar Korgaonkar and Mr. Khushal Madhukar Korgaonkar. My Clients represents that, their father Mr. Madhukar Krishna Korgaonka was the owner of Flat No. 1, on Ground Floor, E Wing, in Building known as Shree Sadhana Co-operative Housing Society Limited, situated at Tejpal Scheme Main Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057 and more particularly described in the Schedule hereunder written and accordingly Shree Sadhana Co-operative Housing Society Limited admitted him member of the said society and issued him (1) 5 (Five) Shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) amounting to Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty Only) bearing Share Certificate No. 57 and Member's Register Folio No. 15 (New No. 18) and having distinctive Numbers 281, 282, 283, 284 & 285, (2) 5 (Five) Shares of Rs. 50 (Rupees Fifty Only) amounting to Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty Only) bearing Share Certificate No. 58 and Member's Register Folio No.15 (New No. 18) and having distinctive Numbers 286, 287, 288, 289 & 290, (3) 5 (Five) Shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) amounting to Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty Only) bearing Share Certificate No. 59 and Member's Registe Folio No. 59 (New No. 18) and having distinctive Numbers 291, 292, 293, 294 & 295, (4) 5 (Five) Shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) amounting to Rs. 250/-(Rupees Two Hundred Fifty Only) bearing Share Certificate No. 60 and Member's Register Folio No.15 (New No.18) and having distinctive numbers 296, 297, 298, 299 & 300, (hereinafter referred to as the "Said Shares")
Further, their father Mr. Madhukar Krishna Korgaonkar died intestate or

27.07.2023 and their mother Mrs. Kamal Madhukar Korgaonkar predeceased intestate on 27.11.2016, leaving behind them my clients, Mr. Laukik Madhukar Korgaonkar and Mr. Khushal Madhukar Korgaonkar as their only legal heirs pertaining to said Flat & Said Shares.

Any person / legal heirs having or claiming to have any right, title, interest to or

in hereunder mentioned property or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc., should inform the undersigned at : Shop No.1/A, Vaibhav Apartment, Near Anandrao Pawar School, Vazira Naka, Borivali (West), Mumbai - 400 091, within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/ her claim If claim is not received within 14 days, my clients will conclude the same and claims or objections received thereafter will not be considered and they will initiate the appropriate process for transfer of membership with the said Society and they shall deal with the said flat as they deem fit and proper.

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED
All that Flat No. 1, on Ground Floor, "E" - Wing, in the Building known as "Shree Sadhana Co-operative Housing Society Limited", situated at Tejpal Scheme Main Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057, constructed on all that piece of land bearing C.T.S. No. 483, of Village Vile Parle (East), Taluka Andheri, District Mumbal Suburban.

Mr. Bharat A. Gurav (Advocate, High Court, Bombay) Place : Mumbai Date : 14.11.2024

RT HOUSING FINANCE (INDIA) LIMITED mpura, New Delhi-11003

APPENDIX-IV (See rule 8(1))
POSSESSION NOTICE
(For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorized Officer of ART HOUSING FINANCE (INDIA) LIMITED [CIN NO. U65999DL2013PLC255432] under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 31(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice(s) on the date mentioned against each account calling upon the respective borrower's to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s) date of receipt of the said notice(s).

er having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule of the said rules on the dates mentioned against each account.

The borrower(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of ART Housing Finance (India) Limited for the amount and interest thereon as per loan agreement. The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Asset.

S. No.	Loan agreement No. / Name of the Borrower/ Co-borrower/Guarantor	Deamand Notice Date & Amount	Description of the properties mortgaged	
1.	LNKLN00118- 190006707 Bhanu Shankar	06.09.2024 For Rs.7,36,048/-		
	LALCHANDRA RAY, RUPALI RAI & SAMAYRAJ PALBAHADUR SINGH	Date of possession taken 11.11.2024	10/1, 18/2, 19/3, 18/4, 19/1/B, 19/4, 23/1, 23/2, 24/14, 23/4, 24/17 PHASE 2 24/1, 24/3, 24/4, 24/11, 24/12, 24/13, 25/3/B TALUKA KARJAT RAIGAD, MAHARASHTRA	
2.	LNKLN02717- 180002797 Devendra Ramanna Gajakosh & Savitri Devendra Gajakosh	06.09.2024 For Rs.4,15,179/-	FLAT NO. 207, SECOND FLOOR AREA ADMEASURING 457 SQ.FTS CARPET IN BUILDING KNOWN AS "PRINCE COMPLEX". LYING AND SITUATED ON	
		Date of possession taken 12.11.2024	THE PIECE AND PARCEL OF PLOT OF LAND BEARING, SURVEY NO 28/6 VILLAGE-KON, TAL BHIWANDI, DIST THANE, MAHARASHTRA	
3.	LNKLN02719 - 200006902 JONY SHIVA PRASAD	06.09.2024 For Rs.11,45,245/-	PROPERTY BEING ALL THAT PREMISES BEARING FLAT NO. 404, ADMEASUING 307.82 SQ. FEET (BUILT-UP AREA) i.e. 28,60 SQ.	
		BHARTI & Radha	Date of possession taken 11.11.2024	METERS ON FOURTH FLOOR OF THE "B" WING OF THE BUILDING NO. 4 OF TYPE A1B, NAMED AS "AWADH APARTMENT" TAL AND DIST- PALGHAR MAHARASHTRA

Date: 11.11.2024 & 12.11.2024 **AUTHORISED OFFICER** Place: KALYAN (MAHARASHTRA) ART HOUSING FINANCE (INDIA) LIMITED

FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED

CIN: L65100MH1985PLC205386 Regd. Off.: 22, 7TH Floor, Manek Mahal, Next to Hotel Ambassador, 90 Veer Nariman Road, Churchgate -400020

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30 TH SEPTEMBER 2024 Particulars 3010912024 30/09/2024 30/09/2023 31/03/2024 (Unudited) (Unudited) (Audited) 0.36 62.3 96.52 Total income from operations (Net) Net Profit / (Loss) for the period -8.25-11.35 56.99 59.25 Net Profit / (Loss) for the period 59.25 -8.25-11.3556.99 before tax (after Exceptional and/o Extraordinary items) -8.47 50.1 44.35 Net Profit / (Loss) for the period after tax -6.18 (after Extraordinary & Exceptional items 26,44 omprehensive Income(after tax) 456.50 446.50 456.50 Reserves (excluding Revaluation 679.05 Reserve as shown in the Balance Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) 1.20 1.36 Diluted: Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) -0.14-0.19 1.36 1.10 -0.19 1.10 -0.14 1.36

Notes: 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the Quater ended September, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the said unaudited Financial Results are available on the Stock Exchange Websites.

www.bseindia.com) and Company website at www.fundvisercapital.in

Particulars	Quarter Ended	Half Year Ended	3 Months Ended in the PreviousYear	Year Ended
l l	30/09/2024	30/09/2024	30/09/2023	31/03/2024
	(Unudited)	(Unudited)	(Unudited)	(Audited)
Total income from operations (Net)	4.29	8.71	-	-
Net Profit!(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-8.61	-12.54	2	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-8.61	-12.54		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary & Exceptional items)	-6.54	-9.66	*	
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after Tax and Other Comprehensive Income(after tax)	-11.44	-10.30		
Equity Share Capital	456.50	456.50	- 2	. 2
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		100		
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	G 90			
Basic :	-0.14	-0.21	14	
Diluted:	-0.14	-0.21	-	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)				
Basic :	-0.14	-0.21		
Diluted :	-0.14	-0.21		

ne Quater and Hair Year ended september, 2024 filed with the Stock Exchange unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requiments) Regulations 2015.The full format of the said unaudited Financial Results are available on the Stoci Exchange Websites. (www.bseindia.com) and Company website at www.fundvisercapital.in

For FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED PREM KRISHAN JAIN (DIN: 09304822)



आर्ट होसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (पूर्वीची आर्ट अफोर्डेबल सीरींग फायनान्त (रहिया) लिमिटेड) नीत. कार्या.: १०७, रला पबला, बेस्ट फाय टॉबर, नेताबी सुगाप प्लेस, पितमपुत, नवी विद्वी-११००३४. शाखा कार्यालय: ४९, उद्योग बिहार केच ४, गुरुग्राम, सरियाणा-१२२०१५.

परिशिष्ट-४ (नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ॲ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आर्ट हीसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (सीआवएन: यु६५९९९डीएल२०१३ पीएलसी२५५४३२) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसेमेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत प्रत्येक खाल्यावरी समोरील तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जंदार यांना संदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जंदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ उरले असून कर्जंदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित क्ररण्यात येत आहे की, खालील स्वाकरीकत्यांनी सदर करवद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या

नियम ८ अन्त्रये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमृद केलेल्या प्रत्येक खाल्यासमोरील तारखेला मालमतेचा ताब

विशेषतः कर्जवार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सद मत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड** यांच्याकडे कर्ज करारावरील रक्क

अ. क्र.	कर्ज करार क्र./कर्जदार/सह- कर्जदार/जामीनदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक व स्क्कम	तारण मालमत्तेचे तपशिल			
8	प्लप्नकेप्लप्न००११८- १९००६७७७ भान् शंकर लालचंद्र राव, रूपाली राव आणि समयराज पालबहाद्र सिंग	०६.०९.२०२४ करिता रू.७,३६,०४८/-	फ्लॅटक. १०७,पहिला मजला सी४-१०७ विंग प्रकल्प एक्झाविंया वांगणी, खाड्याचा पाडा १०/१, १८/ २, १९/३, १८/४, १९/१/बी, १९/४, २३/१,			
		ताबा घेतल्याची तारीख ११.११.२०२४	२३/२,२४/१४,२३/४,२४/१७फेज २२४/१ ,२४/३,२४/४.२४/११,२४/१२,२४/१३,२४/१३,२४/३,२४/३,			
2	एलएनकेएलएन० २७१७- १८००० २७९७ देवेंद्र रामन्ना गाजाकोश आणि सावित्री देवेंद्र गाजाकोश	०६.०९.२०२४ करिता ≅.४,१५,१७९/-	पलॅट क्र. २०७, दुसरा मजला मोजमाप क्षेत्र ४ ची. फुट कार्पेट क्षेत्र, फ्रिस्स कॉम्प्लेक्स म्हणून ३ इमारतीत, जमीन असलेल्या प्लॉटच्या भाग व खंडा सल्हें क्र. २८/६, गांव - कोन, ता. भिवंडी, रं ठाणे, महराष्ट्र			
		ताबा घेतल्याची तारीख १२.११.२०२४				
3	प्लप्नकेप्लप्न०२७१९- २०००६९०२ जॉनी शिवाप्रसाद भारती आणि राघा	२००००६९०२ करिता जॉनी शिवाप्रसाद भारती रू.१९,४५,२४५/-		मालमत्ता असलेले प्रिमायसेस फ्लॅट क्र. ४० मोजमाप क्षेत्र ३००. ८२ ची.फू. (बिल्ट-अप क्षे म्हणके २८,६० ची. मीटर, चौथ्या मजत्यावर, विंग, झमत क्र. ४, एएल बीटाईप, अवय अपार्ट		
		ताबा घेतल्याची तारीख ११.११.२०२४	नामित, ता.आणि जि. पालघर, महाराष्ट्र			

उबाठाचे उमेदवार अनंत नर यांच्याकडून गुंडगिरी महिलांचा विनयभंग खासदार रवींद्र वायकर यांचा गंभीर आरोप

खासदार रविंद्र वायकर यांनी आज केला.मातोशी क्लव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उवाठा उमेदवार अनंत नर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पोलीस आणि निवडणुक आयोगाकडे केली.

रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या जोगेश्वरी पूर्व मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उम असा गंभीर आरोप वायकर यांनी यावेळी केला.

मुंबई, दि. १३ ः जोगेश्वरी पूर्व मतदार संघातील उबाठा ेदवार आहेत. याच मतदार संघात मागील काही दिवसांपासून गटाचे उमेदवार अनंत (वाळा) नर यांची मतदार संघात अनंत नर यांची गुंडगिरी सुरू असून मतदारांना धमकावले गुंडगिरी सुरू असुन मंगळवारी रात्री दोनशे कार्यकर्त्यांसह 📉 जात आहे असा आरोप वायकर यांनी केला.ते पढ़े म्हणाले की दगडफेक करून दंगल घडवल्याचा गंभीर आरोप शिवसेना मंगळवारी रात्री अनंत नर याने दीडशे दोनशे कार्यकर्ते घेउञ्न आले आणि शिवीगाळ केली.त्यांच्या कार्यकर्त्यांने महिलांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता महिलांचा व्हिडिओ काढणाऱ्यांनी त्या महिलांचे कपडे फाइन महिलांचा विनयभंग केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली तसेच मुलीचा विनयभंग केला

> क-१ ते सी ८ आणि क / सीएअ प्रपन्न क-१ (उमेदबाराने वृत्तपन्ने व दूरदर्शन बामध्ये प्रसिध्द करण्यासाठी)

तैजदारी प्रकरणांबाबतचे घोषणापव ननीय सर्वोच्च न्यायालवाने २०११ ची रीट विनंती याचिका (दिवाणी) कर्मांक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फाउंबेशन आणि इतर विरुद्ध युनियन ऑफ इंबिया व इतर) या प्रकरः निर्णयानुसार

श्री. संतोष नटराज जांग रुम नं .५, एकता चाळ, वी.एम. रोड, नेहरु नगर, जुहू, मुंबई-४०००५६, महाराष्ट्र.

स्वतंत्र

विधानसभा सार्विभिक निवडणूक २०२४ निवडणुकीचे नाव मतदार संघाचे नाव ः १६५, अंधेरी (परिचन) विधानसभा मतदारसंघ

मी, श्री संतोष नटराज जांगम वर नमूद केलेल्या निवडणुकीचा उमेदवार असून माझ्या फौजदारी पूर्व चरित्राबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहे:-

अनुक्रमांक	न्यायालयाचे नाव	प्रकरण क्रमांक व दिनांक	प्रकरणांची सद्दस्थिती	संबंधित अधिनियमाचे कलम (अधिनियमांची कलमे) आणि अपराधाचे (अपराधांचे) थोडक्यात वर्णन
₹.	एम.एम कोर्ट (अंधेरी)	एफ .आय.आर. नं.००९४/२०२४	बाकी	कलम ४४८,४२७,५०४,५०६ , ५०९ आणि३४

(ब) फौजदारी अपराधांसाठी दोवसिध्द ठरविलेल्या प्रकरणाचा तपशील

3T

.क्र	न्यायालयाचे नाव व आदेशाचा	अपराधाचे (अपराधांचे) वर्णन	जास्तीत जास्त
	(आदेशांचे) दिनांक	व ठोठावलेली शिक्षा	ठोठावलेली शिक्षा
٤.	निरंक	निरंक	निरंक

सही/-संतोष नटराज जांगर

RAJKAMAL SYNTHETICS LIMITED

प्राधिकृत अधिकारी आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड

CIN- L45100MH1981PLC024344 ed Office Address: 411 Atlanta Estate Premises CHSL, G.M Link Road, Goregaon (East), Mumbai-400063 Phone No: 022-48255368,46056970; Email: rajkama STATEMENT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30th SEPTEMBER 2024 (Amount In Laikhs except EPS)

_		Q	arter Ended	1	Half Yes	Half Year Ended	
SL No.	Particulars	30-Sep-24 Unaudited	30-Jun-24 Unaudited			30-Sep-23 Unaudited	31-Mar-24 Audited
1	Total Income from operations	23.77	54.53	7	78.30	18.89	39.61
2	Net Profit/ (Loss) from ordinary activities (before Tax, Exceptional and/ or Extra-ordinary Items)	1.40	15.60	0.92	17	8.04	14.77
	Net Profit/ (Loss) from ordinary activities before Tax (after Exceptional and/ or Extra-ordinary Items)	1.40	15.60	0.92	17	8.04	14.77
	Net Profit/ (Loss) for the period after Tax	-0.24	15.57	0.90	15.33	7.99	15.16
,	Total Profit/Loss (After considering share of profit/ (loss) of associate	-0.24	15.57	0.90	15.33	7.99	15.16
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income for the period (after tax)]	0.01	15.33	0.82	15.34	7.81	15.26
	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each)	650	650	650	650	650	650
}	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-623.22	-648.68	-648.68	-623.22	-648.68	-638.60
	Earnings per Equity Share*			17			
	-Basic (Rs.)	0.00	0.24	0.01	0.24	0.12	0.23
	-Diluted (Rs.)	0.00	0.24	0.01	0.24	0.12	0.23

Earnings per equity share for the quarter and half year ended are not annualized.

सोआयएन क्र.: यु६७१२०आरजे१९९६पीएलसी०११४०६ कॉपिरेट कार्याल्यः एस-१ गोपाळवारी, अवोर पुलियाजवळ, मेटो पिलर फ्र.१४३ समीर, जवपूर - ३०२००१, राजस्थान, भारत. ट्र.१-११ १४६ ६७६७०७, **...वरणीकृत कार्यालय**ः कोगटा हाऊस, आझाद मोहल्ला, विजाईनार - ३०५६२४, राजस्थान, भारत. ई-मेलः info@kogtain | www.kogta.in

परिशिष्ट-४ (पहा नियम-८(१)) ताबा सूचना

याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड

नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ अंतर्गत कोगटा फायनान्शियल (इंडिया)

लेमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ प्रहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक १२.०४.२०२४ रोज वितरीत केलेल्या मागणी सचनेनसार कर्जदार /जामिनदार /तारणकर्ता श्री. महेंद्र दिलीप पिंजन, श्री. दिलीप कुशाबा पिंजन यांचा मुलगा (अर्जदार), तिरुपती ब्रॉडबैंड नेट प्रदाता मार्फत मालक श्री. महेंद्र

दिलीप पिंजन, श्रीमती अपूर्वा संजय नारळकर, श्री. महेंद्र दिलीप पिंजन यांची पत्नी (सह-अर्जदार),

श्रीमती विमल दिलीप पिंजन उर्फ बाळू बाई, श्री. दिलीप कुशाबा पिंजन यांची पत्नी (सह-अर्जदार/

तारणकर्ता) कर्ज खाते क्र.००००१०७४११ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आ

दि.२३.०७.२०२४ रोजी देय रक्कम रु.२३,४९,२४५/- (रुपये तेवीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे **पंचेचाळीस फक्त)** तसेच **पुढील व्याज आणि इतर कायदेशीर शुल्क** जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमद केलेल्या

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताह यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोगटा फायनान्शियल (इंडिया)

लिमिटेडच्या अधीन असेल, यांच्याकडे थकबाकी रक्कम **दि.२३.०७.२०२४ रोजी देय रक्कम**

ह. <mark>२३,४९, २४५/- (रुपये तेवीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे पंचेचाळीस फक्त)</mark> आणि पूर्ण देव

स्थावर मालमत्तेचे वर्णन

मालमत्ता असलेले अ.क.१७५ चे सर्व भाग व खंड, हिस्सा क्रमांक - ३ बी, क्षेत्र ०० एच१,६६ आ असलेले ०० एच१० आर मालमत्तेपैकी, २ रुपये आणि ८० पैसे साध्या टिन शेडसह पी.सी.एम.ओ

मालमत्ता क्र.१६/१/५५४ असलेले, क्षेत्रफळ ३७८ चौ. फीट ते आझाद नगर येथे वसलेले, चन्होली रोड.

गाव - चोविसावाडी, ता.ल. हवेली, जिल्हा - पुणे, महाराष्ट्र आणि पी.सी.एम.ओ.च्या स्थानिक मर्यादेत आणि

उप-निबंधक हवेली, पुणे यांचे कार्यक्षेत्रात श्रीमती विमल पिंजन उर्फ बाळू बाई, दिलीप पिंजन यांची पत्नी

गंच्या मालकीचे. खालीलप्रमाणे चतुसिमा: पूर्व - नितीन बंडू तापकीर यांच्या मालकीची मालमत्ता, पश्चिम

शिवाजी काशिनाथ तापकीर यांच्या मालकीची मालमत्ता, उत्तर - महादू दगडू तापकीर यांच्या मालकीची

या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

गलमत्ता, दक्षिण - अरुण पोपट तापकीर यांच्या मालकीची मालमत्ता.

होईपर्यंत ब्याज आणि त्यावरील खर्च जमा करावी.

दिनांक: १२-११-२४.

ठिकाण: चारोळी (आळंदी)

मालमत्तेचा ताबा कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये **१२ नोव्हेंबर** २०२४ रोजी घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८)

The above un-audited results for the quarter ended on September 30, 2024 were reviewed by the audit committee and approved by the board of directors in its meeting held on November 12, 2024 and Statutory Auditors of the Company had carried out limited Review of the same.

The above is an extract of detailed format of Unaudited financial Result for the quarter and half year ended September

The above is an extract of detailed format of Unaudited financial Result for the quarter and half year ended September 30th 2024 prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, read with SEBI circular dated July 5,2016. The full format of the Unaudited Standalone Financial Results are available on the website of the company www.rajkamalsynthetics.com and on the website of BSE at www.bseindia.com. The figures for the quarter ended September 30, 2024 and unaudited figures for the quarter ended June 30, 2024. The Company operates in Single Business Segment. therefore Segment reporting is not applicable to the Company. Business segment has been identified as separable primary segment taking into Account the organizational and internal reporting structure as well as evaluation of risk and return of this segment.

Previous year's figures are re-grouped, re-arranged, re-classified wherever necessary.

For and on behalf of the Board of FOR RAJKAMAL SYNTHETICS LIMITED Ankur Almeri Place: Mumbal Date: November 12, 2024 Managing Director and CEO प्राप्तातास्त्र कोगटा फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड

जेनफार्मासेक लिमिटेड

१ला मजला, गुरेबा इंडस्ट्रीज जिमायसेस को-आंप. सो.लि., आकुली ग्रेड, कांदिबली (पुबे), मुंबई-४००१०१. सीआयण्न:एल२४२३१एमएच१९९२पीएळसी३२३९१४, वेबसाईट:www.genpharmasec.com, ई-मेल:compliance@genpharmasec.com, (मो):८६५५५०२४२ 30 सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्पाकरीता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

		एकमेव (रक्क्म लाखात)							
	तपशील	संपलेली तिमाही			संपलेली सहामाही		संपलेले वर्ष		
э.		30.05.28	\$0.05.28	\$0.09.93	\$0.09.28	\$0.09.23	38.03.88		
死 .		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षत	अलेखापरिक्षित	अलेखापारिक्षत	लेखापरिक्षित		
٤,	कार्यचलनात्न एक्ण उत्पन्न	\$66.0V	५७६.२५	80.803	१२५४.१४	38.5088	३१०६.१६		
₹.	फालावधीकरिता निष्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व#)	40.86	48.88	8,48	१०१.४४	** .00	२५.०६		
24.	करपूर्व काळावधीकरिता निश्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर#)	40.86	48.88	8.48	१०१.४४	₹ ₹.00	२५.०६		
٧.	करानंतर फालावधीकरिता नित्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर#)	60.36	\$\$.00	0.68	१०३.२२	3.85	(१६.९३)		
lą.	फालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (फालावधीकरिता सर्वकप नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर))	44.86	44.88	(२.६६)	११०.४६	66.28	(८९.१७)		
ξ.	समभाग भांडवल	44\$6.20	4436.20	२७६८.६०	4486.20	२७६८.६०	4436.20		
6.	राखीब (पुनर्मूल्यांकित राखीब बगळून) मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याग्रमाणे	1981	13-2	19-2	100	:=::	302.34		
4.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
	१. मूळ	0.03	0.08	0.00	0.03	0.00	(0.00)		
П	२. सौमिकृत	0.03	0.03	0.00	0.03	0.00	(0.00)		
टीप	: १. स्टॅंडअलोन आर्थिक परिणामांबद्दल अतिरिक्त माहिर	ती नोंद. ४७(१	?)(व)			55 34	Sic.		
٤.	कार्यचलनात्न एकृण उत्पन्न	६६२.७७	466.06	80.803	१२५०.८५	१४०८.६८	3११२.33		
₹.	कालाबधीकरिता निष्वळ नफा/(तोटा)	१०३.१३	69.20	8.98	१७६.३३	\$\$.00	88.88		
3.	करपर्व कालावधीकरिता निरुवळ नफा/(तीटा)	99.100	46.66	201.6	847.EX	3.28	Y.82		

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकाबरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर कर त्रैमासिक/वार्पिक वित्तीय निष्कर्पाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्पिक वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना कंपनीच www.genpharmasec.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जेनफार्मामेक लिमिटेड सही/

दिनांक: १२.११.२०२४

श्री. सोहन चतुर्वेदं डब्ल्युटीडी आणि सीएफअ डीआयएन: ०९६ २९७२

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः २०५ए, हरी चेंवर्स, एस वी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:६६१८४०१६/६६१८४०१७, ई-मेल: deepak.lahoti@wallfort.com, cosec@wallfort.com, वेबसाईट: www.wallfort.com

२०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

31.	तपशील		संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष	
क्र.		३०,०९,२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०,०९,२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षात
9. 7.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ) कालावधीकरिता निव्यळ नमा/(तीटा)	२१२७.०५	२६६०.२२	9489.08	8050 53	\$305.00	40 ९ 0.4६
3.	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नमा/(तौटा)	१६८६,९४	२५८६ ९९	१२५३.८२	3C03. 9 3	२७२६.२७	3£85.88
8.	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नमा/(तोटा)(करानंतर)	9830.30	५९९६ ७७	4083.88	3850/48	२४८२.३	२९६५.५८
	आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))*	3808.96	4888.100	4066.63	3804.63	২৬৬৬.६४	2843.60
4	समभाग भांडवल	988.69	856.102	९६८,७२	857.105	952.02	982.02
Ę (9,	राखीय (युनर्मूल्यांकित राखीय वगळून) उत्पन्न प्रतिभाग (स.४०/– प्रत्वेकी) (खंडीत व अखंडीत कार्यवलनाकरिता)	५७३४३.२६	१५९३८-२९	93854.42	५७३४३.२६	१३४६५.५२	4 ३९ ४५.५३
	मूळ	98.99	20.54	99.28	34.36	24.52	30,46
	सौमिकुत	48.00	20.54	99.28	34.34	२५.६२	30.40

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्पाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.wallfort.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

Pallab Bhattacharva

Wholetime Director and CEO

सही/-अशोक भराडीय व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:००४०७८३०)

प्राधिक त अधिकारी. कोगटा फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड दिनांक: १२.११.२०२४

PRITISH NANDY

COMMUNICATIONS

Pritish Nandy Communications Ltd CIN L22120MH1993PLCO74214 Registered office: 87-88 Mittal Chambers Nariman Point Mumbai 400 021

	STANDALONE			CONSOLIDATED			
PARTICULARS	QUARTER ENDED		HALF YEAR ENDED	QUARTER ENDED		HALF YEAR ENDED	
Hillossia	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	
Total income from operations	373.49	1,748.34	2,276.55	373.49	1,748.34	2,278.55	
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and extra ordinary items)	(67.02)	112.91	(31.74)	(67.29)	116.81	(30.57)	
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and extra ordinary items)	(67.02)	112.91	(31.74)	(67.29)	116.81	(30.57)	
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and extra ordinary items)	(55.32)	114.66	(19.28)	(54.71)	117.13	(17.23)	
Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(56.52)	118.85	(21.68)	(55.91)	121.32	(19.63)	
Equity share capital (Face Value of ₹ 10 per share)	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	
Earning per share (Face Value of ₹ 10 per share) basic and diluted	(0.38)*	0.79 *	(0.13)*	(0.38)*	0.81*	(0.12)*	
*Not annualised							

Notes:

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 12, 2024. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results filled with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements).
 Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on Company's website (http://www.pritshnandycom.com) and on the website of SSE (http://www.bseindia.com)

Kishor Palkar Chief Financial Officer Mumbai, November 12, 2024

Hemant Auti Company Secretary and Compliance Officer

क-१ ते सी ८ आणि क / सीएअ

प्रपन्न क- १ (उमेदवाराने वृत्तपन्ने व दूरदर्शन यामध्ये प्रसिध्द करण्यासाठी)

माननीय सर्वोच्च न्यायासयाने २०११ ची रीट विनंती याचिका (दिवाणी) क्रमांक ५३६ (पब्सिक इंटरेस्ट फाउंबेरान आणि इतर विरुष्ट युनियन ऑफ इंडिया व इतर) या प्रकरणी दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार

उमेदवाराचे नाव व पत्ता :- श्री. यायण्णा रामू कुशाळकर

ठम नं . डी १०१, प्रथमेश रेसीडेन्सी कॉ. हा. सौ. दादाबाई रोड, जवळ ववनस महाविद्यालय, अंबेरी (परिचम) मुंबई- ४०००५८.

: उत्तर भारतीय विकास सेना : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : १६५, अंधेरी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघ राजकिय पशाचे नाव निवडणुकीचे नाव मतदार संघाचे नाव

अनुक्रमांक

मी, श्री बाबण्णा रामू क्रुशाळ्कर वर नमूद केसेस्या निवब्शुकीचा उमेदवार असून माझ्या फौजदारी पूर्व चरित्राबद्दसचा पुढीस तपरीस जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहे:-(अ) प्रसंबित फौजदारी प्रकरणे

सद्दस्थिती

संबंधित आधिनियमाचे कलम

५०९ आणि ३४

(अधिनियमांची कलमे) आणि अपराधाचे

(अपराधांचे) थोडक्यात वर्णन ६६ एम.एम कोट कलम ४४८,४२७,५०४,५०६, (अंधेरी) ५७७/पी.एस/२०१०

प्रकरण क्रमांक व

दिनांक

(ब) फौजदारी अपराधांसाठी दोवसिध्द ठरविसेल्या प्रकरणाचा तपशील न्यायालयाचे नाव व आदेशाचा अपराधाचे (अपराधांचे) वर्णन जास्तीत जास्त ठोठावलेली शिक्षा (आदेशांचे) दिनांक व ठोठावलेली शिक्षा निरंक

सही/ -बाबण्णा राम् कुशाळकर

ਪੀ.एच. कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५डी, काकड हाऊस, ५वा मजला, ए विंग, न्यु मरीन लाईन्स, लिबर्टी सिनेमा समोर, मुंबई-४०००२०. ब्र.:०२२-२२०१९४७३ / फॅक्स:०२२-२२०१२१०५, ई-मेल:phcapitalltd@gmail.com सीआयएन:एल७४१४०एमएच१९७३पीएलसी०१६४३६

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु. लाखात – उत्पन्न प्रतिभाग व्यतिरि त				
	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष		
		३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३९.०३.२४ लेखापरिक्षित		
9	कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	3092.93	8056.45	२२७७.६४	19982,79	££48.193	9६9४२.५४		
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	9408,62	989.28	9068.90	9554.00	9449.62	2028.88		
3	करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)		3.55		7000				
	(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	9920.48	929.89	608.48	9286.99	9942.38	2012.20		
8	कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता								
	सर्वक्रम नफा/(तोटा) आणि इतर सर्वक्रम उत्पन्न (करानंतर))	99219.48	929.89	608.48	9286.99	9942.38	2012.20		
4	भरणा केलेले समभाग भांडवल (रू. १०)	₹00.09	300.09	₹00.09	300.09	300.09	₹00.00\$		
Ę	राखीव	-	100	1	° a	7.E	8383.29		
(9)	उत्पन्न प्रतिभाग (रू. १० प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)						0.000.000.000.00		
	मूळ व सौमिकृत	39.46	8.04	२६,९९	89.83	36.89	ହ୍ଡା.୦୧		
6	उत्पन्न प्रतिभाग (रू. १० प्रत्येकी)(विशेष साधारण बाबनंतर)		18	Somerro		1000	100 B3		
	मूळ व सौमिकृत	319.46	8.04	२६ ९९	89.63	36.89	80.03		

 सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

२. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आले आहे आणि ५३ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ते मान्य करण्यात आले.

पी.एच. कॅपिटल लिमिटेडकरित सही/

DCB BANK

स.११.०० वा ते दु.१.०० वा

ठिकाण: मुंबई दिनांक: १३.११.२०२४

रिकीन पी. दलाल डीआयएन:०१७२३४४६

नोंदणीकृत कार्यालय: डीसीबी बँक लि., ६वा मजला, टॉवर ए, पेनिन्सला बिझनेस पार्क सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मंबई-४०००१३.

रिटेल ॲसेट कलेक्शन विभाग : डीसीबी बँक लि., १ला मजला, हमा मॉल, एल.बी.एस.

मार्ग, कांजुर मार्ग (पश्चिम), मुंबई – ४०० ०७८. ई-लिलाव विक्री सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ नुसार नियम ८(६) अंतर्गत)

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ तरतुदीसह वाचलेल्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) व नियम ९(१) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई–लिलाव

सर्व सामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, डीसीबी बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे खाली नमृद मालमत्ता तारण ठेवण्यात आली आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने अ.क्र. १ ते ८ मध्ये नमूद केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक तावा** घेतला आहे. सरफायसी कायद्याच्या कलम १३ मधील उप-कलम ८ च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष बेधण्यात आले आहे, या कायद्यामध्ये विहित केलेल्या कोणत्याही पद्धतींचा अवलंब करून विमोचनाचा अधिकार विक्रीसाठी निर्धित केलेल्या तारखेला संपुष्टात येईल. खाली नमूद केलेल्या तपशिलानुसार थकबाकी आणि पुढील व्याज, शुल्क आणि किंमत इत्यादींच्या बसुलीसाठी खाली नमूद केलेल्या मालमत्ता निविदासह जाहिर ई-लिलावाद्वारे विकली जाईल. डीसीबी बँक लि.ला माहिती किंवा अनोळखी असले तरी, सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह मालमत्ता जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्त्वाक

विकली जाईल आणि खाली दिलेल्या अनुसूचीत नमूद केले आहे. ई-लिलावाची तारीख आणि वेळ कर्जदार आणि सहकर्जदाराचे नाव रक्कम (रू.) (長.) थी. राजेश पन्ना सिंग ति ३० ११ २०२४ गोजी 24,00,000/-वास्तविक 9,86,838.68/ 2,40,000 स.११.०० वा ते दु.१.०० वा. स्थावर मालमलेचे वर्णन : फ्लॅट क्रमांक ३०२, तिसरा मजला, बी विंग, श्री आईजी कॉम्प्लेक्स, सर्वे नं.२९, हिसा नं.१, सागाव, चेरा नगर, नांदिवली पाडा,

मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व), ता.कल्याण, जि.ठाणे– ४२१ २०१ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

श्रा. मुशु परुमल, सुश्री कस्तुरी पी आदिद्राविड, मे. मुशु किराणा आणि जनरल स्टोअर	= \$1,00,387.83/ -	- 80,00,000/	- 8,00,000/	दि.३०.११.२०२४ राजी स.११.०० चा ते दु.१.०० चा.	वास्तविक
वर मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट नंबर-४०२	, ४था मजला, ए विंग,	, इमारत क्रमांक सी२	, पनवेलकर परिस	र, अंबरनाथ, पश्चिम-४२१५०१ येथील स	र्ख भाग व खंड.

हाजरा खातून मृश्ताक अहमद शेख १७.७९.६८४.००/ १२.००.०००/- १.२०.००० दि.३०.११.२०२४ रोजी

स्थावर मालमत्तेचे वर्णन : प्लॅट बेअरिंग क्र.३०२, ए-विंग, तिसरा मजला, इमारत क्र.२, टाईप-ए, अर्थ रेसिङेन्सी म्हणून ज्ञात इमारत, सर्वे/गट क्र.७४, हिस्सा क्र.०१, गाव – टेंभोडे, चाफेकर कॉलेज समोर, पालघर-पश्चिम, तालुका आणि जिल्हा-पालघर-४०१४०४ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता दि.३०.११.२०२४ रोजी श्री. शिवशंकर वी. मौर्या स.११.०० वा ते दु.१.०० वा. स्था**वर मालमत्तेचे वर्णन**ः फ्लॅट क्र. १०६, पहिला मजला, बिल्ङिंग नं.अ-६, साई देव पार्क, पूर्णा, ता.-भिवंडी, जि.-ठाणे-४२१ ३०२. वेथील सर्व भाग दि.३०.११.२०२४ रोजी १४,२२,९२४.५४/ १८,00,000/- १,८0,000/

श्रीमती रश्मिता एस. महाराणा स्थावर मालमल्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.२०१, दूसरा मजला, विधजीत ड्रेलिंग्ज, भूखंड क्रमांक-०४, बी - केबिन रोड, मोरिवली, अंबरनाथ (पूर्व), ठाणे ह्र.४२१३०१ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) सौ.दिलताजबेगम मूसा शेख दि.३०.११.२०२४ रोजी 30,96,986/- 80,00,000/- 8,00,000 श्री. खालिद मूसा शेख स.११.०० वा ते दु.१.०० वा.

स्थावर मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.७०४, ७वा मजला, ओम शिव पार्वती सहकारी गृहनिर्माण संस्था लि., सङ्हे क्रमांक ११ च्या भूखंडावर उभे असलेले, हिसा क्र.५, सिटी सर्व्हे क्र. १०४६ ते १०५६, कळवा हायस्कूल समोर, बेलापूर रोड, कळवा (पश्चिम), जि. ठाणे–४०० ६०५ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत

दि.१९.१२.२०२४ रोजी २२,७०,९५३.००/ १७,००,०००/- १,७०,०००/ स.११.०० वा ते दु.१.०० वा. रुक्सार मोहम्मद सलीम शेख स्थावर मालमत्तेचे वर्णन : फ्लॉट क्रमांक २०, तिसरा मजला, क्षेत्रफळ ३८० चौ. फूट. बिल्ट अप, अर्जुन अपार्ट्सेट मध्ये, गोल्डन को.ऑप.हौ.सो.लि.म्हणून ज्ञात झारत, सिटी सर्व्हे क्रमांक ६०, ६५–अ असलेल्या जमिनीचा सर्व भाग व खंड, प्लॉट क्र. १० गाव ह काटेमानिवली, तालुका ह कल्याण, जिल्हा ह ठाणे, केल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत आणि नोंदणी जिल्हा ठाणे अंतर्गत, आणि नोंदणी जिल्हा ठाणे आणि उप नोंदणी जिल्हा कल्याण अंतर्गत. सदर सदनिका ज्या

इमारतीत आहे त्या इमारतीत तळ + ३ वरचे मजले आहेत आणि त्यात लिफ्टची सुविधा नाही येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) श्री.निलेश अरविंद मिश्रा 36,86,937/- 30,00,000/- 3,00,000/ स.११.०० वा ते दु.१.०० वा. स्थावर मालमत्तेचे वर्णन : पलॅट क्र.१०३, पहिला मजला, ए-विंग, कृष्णा व्हिला, कांचनगाव, शंखेधर रोड, ठाकुर्ली, डोंबिवली (पूर्व) तालुका-कल्याण, जिल्हा

अ.क्र. १ ते ६ करिता इस्ठे सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ दि.२९.११.२०२४ रोजी सायं.०५.००वा. किंवा त्यापूर्वी आणि अ.क्र. ०७ ०८ करिता इरठे सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ दि.१८.१२.२०२४ रोजी सायं.०५.००वा. किंवा त्यापूर्वी सहभागाच्या विनंती पत्रासह केवायसी, पॅन कार्ड, इरठेचा पुरावा purander.hegde@dcbbank.com या ईमेल आयडीवर पाठवावे. इच्छुक

खरेदीदार/बोलीदार यांनी लाभार्थी डीसीबी बँक लिमिटेड येथे डीडी/ एनईएफटी / आरटीजीएस द्वारे इस्टे रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

निरीक्षणाची तारीख आणि वेळ: १६/११/२०२४ ते २८/११/२०२४; सकाळी ११:०० ते ०४:०० दरम्यान, श्री. पुरंदर हेगडे – ८४२२९८२८६८ यांच्याशी संपर्क साधा.

र्ड-लिलावाच्या अटी आणि नियम

ठाणे ह ४२१३०१ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

मस्ताक अहमद रमजानली शेख

१) लिलाव विक्री ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह वरील तक्त्यात नमूद केलेल्या तारखेला https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइट्सोर ऑनलाइन ई-लिलाव मार्फत करण्यात येणार आहे. बोलीदारांनी त्यांची बोली जमा करण्यापूर्वी आणि ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी

लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइटवर जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. २) लिलाव सेवा प्रदात्याकडून (मे. ई-प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लि. (ऑक्शन टाइगर) अहमदाबाद (दूरध्वनी: ०७९-६१२००५८६/५९२) इच्छुक बोलीदारांनी पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड अगोदर प्राप्त करणे आवश्यक आहे, जे ई-बोलीकरिता अनिवार्य आहे, कृपया लक्षात घ्या की, संभाव्य बोलीदार केवळ त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ई-लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात.

वेबसाइटवर प्रस्ताव/निविदा दस्तऐवजासह उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज करून लिलाव प्रक्रियेत ऑनलाइन ई-लिलाव सहभाग ४) बोलीदारांना त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि नियम वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. https://

www.dcbbank.com/cms/showpage/page/customer-corner या लिंकचा संदर्भ घ्या आणि अधिक तपशीलांसाठी थेट श्री. पुरंदर हेगडे - ८४२२९८२८६८ वर यांना संपर्क साधावा. प्राधिकत अधिकारी

दिनांक: १४.११.२०२४ ठिकाण: मुंबई / पालघर / ठाणे / रायगड डीसीबी बँक लिमिटेड सदर नोटिसीमध्ये नमूद केलेल्या सर्व मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिध्द केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

